



जा.क्र. का.अभि/अ विभा./ 1285/२०२४  
दिनांक

21 JUN 2024

HTC Cell,

M. H. & A. D. Author

Laward No.: 2183

02.07.2024

E-2245556

प्रति,

ना-हरकत प्रमाणपत्रधारक;

- श्री. कमलबीर सिंग जगतार सिंग (रुम नं. ०१, पहिला मजला)
- श्री. राजबीर सिंग जगतार सिंग (रुम नं. ०२, तळ मजला)  
इमारत क्र. २३, कफ परेड रोड / ०६, खटाऊ रोड,  
कनवाल मॅन्शन, मुंबई.

वास्तुशास्त्रज्ञ,

मे. सन्होत्रा बी. आय. अॅण्ड असोसिएट्स,  
सेक्टर ९, एफ-१/सी-५,  
नेरुल (पू.), नवी मुंबई-४००७०६.

**विषय :-** उपकरप्राप्त इमारत क्र. २३, कफ परेड रोड / ०६, खटाऊ रोड, कनवाल मॅन्शन, मुंबई च्या (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे तिस-या टप्प्यात दुरुस्तीबाबत.

- ना हरकत प्रमाणपत्र जारी करणेबाबत.

- संदर्भ :-**
- वास्तुशास्त्रज्ञ, मे. सन्होत्रा बी. आय. अॅण्ड असोसिएट्स, यांचे दिनांक ३०.०१.२०२४ रोजीचे पत्र व सोबत प्रस्ताव.
  - या कार्यालयाची टिप्पणी क्र. ००८२, दिनांक १३-०६-२०२४
  - उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांचे पत्र क्र. १३४४, दिनांक १९-०६-२०२४ अन्वये जारी करण्यात आलेले (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्र
  - उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांचे वास्तुशास्त्रज्ञ, मे. सन्होत्रा बी. आय. अॅण्ड असोसिएट्स, यांस पत्र क्र. १३४५, दिनांक १९-०६-२०२४

महोदय / महोदया;

विषयांकित प्रकरणी संदर्भाधिन पत्र क्र. ३ अन्वये उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं. इ. दु. व पु. मंडळ यांचेमार्फत (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्रातील अटी व शर्तीची प्रामुख्याने खालील अटीची पूर्तता आपण हे पत्र प्राप्त झाल्यापासुन १५ दिवसांत करावी, अन्यथा सदर ना-हरकत प्रमाणपत्र रद्दबातल करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी.

अट क्र. १०) या कार्यालयामार्फत द्वितीय संयुक्त पाहणी करण्यात आल्याशिवाय कामास सुरुवात करण्यात येऊ नये.

अट क्र. १८) प्रस्तावित इमारत दुरुस्ती केल्यानंतर सदर इमारत सुस्थितीत येईल, या बाबत नोंदणीकृत Structural Engineer चे त्यांच्या Letter head वरिल मुळ प्रमाणपत्र व सदर Structural Engineer च्या नोंदणी प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत अंदाजपत्रकासोबत सादर करणे आपणास बंधनकारक आहे. (प्रमाणपत्राचा मसूदा संलग्न)


अट क्र. २२) सहाय्यक लेखाधिकारी (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांच्या पत्र क्र. २२९, दिनांक २९.०२.२०२४ अन्वये सदर इमारतीवर दुरुस्तीपोटी विविध टप्प्यांत आतापर्यंत एकुण रु.५२,७८,८६३/- (रुपये बावन्न लाख, अठ्ठयाहत्तर हजार, आठशे त्रेसष्ट) इतका खर्च झाला आहे. सबब सदर झालेला खर्च व (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे प्रस्तावित दुरुस्ती कामास कमीत कमी ५१% भाडेकरू / रहिवासी यांची संमती असल्याचे प्रमाणपत्र आपण (ना-हरकत प्रमाणपत्र धारक यांनी) या कार्यालयास सादर करावे. (प्रमाणपत्राचा मसुदा संलग्न)

वरील अटी व शर्ती व्यतिरीक्त सदर कामाच्या देयकाच्या अदायगीसाठी सादर करण्यात येणाऱ्या मोजमाप वहीवर (Measurement Book) ना-हरकत प्रमाणपत्र धारकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यावी.

**सोबत :-**

- १) अट क्र. १८ प्रमाणे प्रमाणपत्राचा मसुदा
- २) अट क्र. २२ प्रमाणे प्रमाणपत्राचा मसुदा
- ३) संदर्भाधिन पत्र क्र. ३ ची प्रत
- ४) संदर्भाधिन पत्र क्र. ४ ची प्रत

आपली विश्वासु,

  
कार्यकारी अभियंता  
21/06/24

‘अ’ विभाग / मुं.इ.दु.व पु. मंडळ

**प्रत;**

- सहाय्यक आयुक्त / अ विभाग / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव अग्रेषित.
- कार्यकारी अभियंता (शहर-२) / इमारत प्रस्ताव (दुरुस्ती व पुनर्बांधणी) / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव
- ✓ कार्यकारी अभियंता / माहिती व संचार तंत्रज्ञान कक्ष, यांस माहितीस्तव व मा. मुख्य अधिकारी / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांच्या पत्र क्र. ६०८६, दिनांक ११.०७.२०२३ अन्वये सदर ना-हरकत प्रमाणपत्राची प्रत म्हाडाच्या संकेतस्थळावरील दुरुस्ती मंडळाच्या Page वर Upload करण्यासाठी. (सोबत- ना-हरकत प्रमाणपत्राची छायांकित प्रत)
- सहाय्यक अभियंता (पाणी खाते) / अ विभाग / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव.
- सहाय्यक लेखाधिकारी (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांस माहितीस्तव.

# मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

(म्हाडाचा घटक)

MUMBAI BUILDING REPAIRS AND

RECONSTRUCTION BOARD

(A MHADA UNIT)

नाहरकत प्रमाणपत्र

म्हाडा  
MHADA



( महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ कलम १०२ नुसार )

विषय :- इ.क्र. २३, कफ परेड रोड / ०६, खटाऊ रोड, कनवाल मॅन्शन, मुंबई अ विभाग या इमारतीचे दुरुस्ती काम (उपकर क्रमांक अ-२२५(१०अ)).

संदर्भ:- कार्यकारी अभियंता / अ विभाग / मुं. इ. दु. व पु. मंडळ यांची कार्यालयीन टिप्पणी क्र. ET-००८२ दि. १३.०६.२०२४.

महानगरपालिका हद्द अ विभाग मधील उपकर प्राप्त इ.क्र. २३, कफ परेड रोड / ०६, खटाऊ रोड, कनवाल मॅन्शन, मुंबई ला संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता आहे, असे वास्तुशास्त्रज्ञ मेसर्स सन्होत्रा बी. आय., यांनी प्रमाणित केल्यानुसार व अशी दुरुस्ती इमारतीतील भाडेकरू/ रहिवाशी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ मधील कलम १०२ नुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र (परताव्यासह) स्वतः प्राप्त करून घेऊ इच्छितात असा लेखी प्रस्ताव त्यांचे वास्तुशास्त्रज्ञ मेसर्स सन्होत्रा बी. आय., यांनी त्यांचे पत्र दि. २९.०१.२०२४ अन्वये का.अ./ अ विभागास दि. ३०.०१.२०२४ रोजी प्रस्ताव प्राप्त झाल्यानुसार सदर इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी, सक्षम अधिकारी म्हणून खालील अटीवर हे ना-हरकत प्रमाणपत्र (परताव्यासह) देण्यात येत आहे. तसेच भाडेकरू / रहिवाश्यांच्या विनंतीनुसार इमारतीची संरचनात्मक दुरुस्तीचे सर्व प्रक्रियेत खालील व्यक्ती ना-हरकत प्रमाणपत्र धारक म्हणून काम करतील व मंडळाचे दृष्टीने ठेकेदार असतील.

१. श्री. कमलबीर सिंग जगतार सिंग ( रुम नं. ००, पहिला मजला )- नाहरकत प्रमाणपत्र धारक

२. श्री. राजबीर सिंग जगतार सिंग ( रुम नं. ०२, तळ मजला ) - नाहरकत प्रमाणपत्र धारक

अटी व शर्ती :-

हे ना हरकत प्रमाणपत्र कोणताही पुर्वग्रह न ठेवता मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीचे नकाशे व अंदाजपत्रक मंजूर करेल असे गृहित धरून देण्यात येत आहे. कोणत्याही कारणासाठी ज्यामध्ये नकाशे व अंदाजपत्रके न स्विकारण्याचे अटी व शर्तीचे पालन करण्यात काही दोष रहाणे किंवा इतर कोणतेही कारण न दाखविता नाहरकत प्रमाणपत्र रद्द झाल्यास त्यामुळे कोणत्याही नुकसान भरपाईचा दावा ना-हरकत प्रमाणपत्र धारकाकडून किंवा अन्य भाडेकरू/ रहिवाश्यांकडून स्विकारण्यात येणार नाही.

१. दुरुस्तीचे काम मंडळातर्फे नोंदणी झालेल्या ठेकेदाराकडूनच करवून घेणे ना-हरकत प्रमाणपत्र धारकावर बंधनकारक आहे. तसेच, मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रक क्र. ९२३१ दिनांक ०९/१२/२०२२ अन्वये नमुद केलेल्या अट क्र. २(१) नुसार कार्यवाही करणे बंधनकारक आहे. " २(१) एखाद्या दुरुस्तीच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राद्वारे ठेकेदाराची नेमणूक करताना मुख्यत्यारपत्र(Power of Attorney) दुय्यम निबंधक यांच्याकडून नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे."

२. या नाहरकत प्रमाणपत्राची मुदत ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या तारखेपासून दिड वर्षांपर्यंत ग्राह्य राहिल आणि या कालावधीमध्ये दुरुस्ती काम पुर्ण करणे बंधनकारक राहिल. दिड वर्षांच्या (१८ महिने) मुदतीनंतर मुदतवाढ हवी असल्यास ना-हरकत प्रमाणपत्र धारकांनी मुळ मुदत संपण्यापुर्वी किमान १ महिना मुदतवाढीसाठी योग्य समर्थनासह मंडळास लेखी विनंती करणे आवश्यक राहिल. अन्यतः हे नाहरकत प्रमाणपत्र आपोआप रद्द समजण्यात येईल.

३. इमारत दुरुस्ती खर्चाच्या देयकाचा परतावा (Reimbursement) हा मंडळाकडे उपलब्ध असलेल्या निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून राहिल.

गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

दूरध्वनी ६६४०५००० / २६५९२८७७ / २६५९१३९७

फॅक्स नं. : ०२२-२६५९२०५८/२६५९१४५९

Griha Nirman Bhavan, Kalanagar, Bandra (East), Mumbai - ४०० ०३१.

Phone : 66405000 / 26592877 / 26591397

Fax No. : 022-26592058/26591459

Website : www.mhada.maharashtra.gov.in

इ.क्र. २३, रूफ परेड रोड / ०६, खटारु रोड, कनवाल मॅन्शन, मुंबई अ विभाग  
(उपकर क्रमांक अ-२२५(१०अ)), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

४. मुंबई महानगर पालिकेच्या व मंडळाच्या मंजुरीपेक्षा अन्य काम करण्यात आले तर नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल व नाहरकत प्रमाणपत्रधारक आणि वास्तुशास्त्रज्ञ यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आणि इमारत दुरुस्तीच्या केलेल्या खर्चाची परतफेड (Reimbursement) केली जाणार नाही.
५. ढोबळ नकाशात (Block Plan) मध्ये दर्शविलेल्या मजल्यांच्या संख्येपेक्षा प्रत्यक्षात मजल्यांची संख्या ढोबळ नकाशापेक्षा जास्त असेल तर सदर जास्तीच्या मजल्याची / मजल्यांची संरचनात्मक किंवा अन्य दुरुस्ती प्रथम मुंबई महानगरपालिकेच्या व तसेच मंडळाच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय ना-हरकत प्रमाणपत्र धारकास करतायेणार नाही. रहिवाश्यांची संख्या का.अ./अविभाग हयांनी व वास्तुशास्त्रज्ञ हयांनी ०२ भाडेकरु / रहिवाशी [०० अ.नि. + ०२निवासी = ०२ अ.नि. व नि.] असल्याचे सादर केले आहे, ते स्विकारण्यात यावे.  
इमारतीच्या बांधकाम क्षेत्रफळा बाबत जर तफावत असल्यास वास्तुशास्त्रज्ञाच्या योग्य खुलासा का. अ. / अ विभाग हयांनी क्षेत्रफळ तपासून, प्रमाणित करून अंदाजपत्रक व नकाशे सादर करावे.
६. प्रत्येक भाडेकरु/रहिवाशी हयांच्या दुरुस्ती कामातील दोषांचे निरसन तसेच तक्रारींचे निराकरण ना-हरकतपत्र धारकांनी करणे बंधनकारक राहिल.
७. इमारत दुरुस्तीनंतरही भविष्यात आवश्यकता वाटल्यास मंडळाला इमारतीची पुनर्बांधणी करावयाचा अधिकार राहिल व त्याबद्दल रहिवाशी / ना हरकत प्रमाणपत्रधारक यांना कोणत्याही प्रकारची हरकत घेता येणार नाही.
८. ज्या रहिवाश्यांना मंडळाच्या संक्रमण शिबीरांत जागा देण्यात आल्या असतील त्यांना इमारतीची दुरुस्ती पुर्ण झाल्यावर त्यांच्या मुळ गाळ्यात पुर्नवसन करण्याची जबाबदारी ना हरकत प्रमाणपत्र धारकांची राहिल.
९. निधीची उपलब्धता लक्षात घेऊन धोकादायक भागांची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावा.
१०. आवश्यक असेल तेव्हा महानगरपालिकेची आय ओ डी (Intimation of Disapproval) व सी सी (Commencement Certificate). प्राप्त झाल्यानंतर व कार्यकारी अभियंता अ विभाग / दु व पु. मंडळ यांनी द्वितीय संयुक्त पहाणी केल्या नंतरच कामास सुरुवात करण्यात यावी.  
इमारतीच्या दुरुस्तीचे काम आवश्यकतेप्रमाणे इमारतीच्या सर्व भागात समप्रमाणात करण्यात यावे व ते नाहरकत प्रमाणपत्र धारकांच्या भागातच केंद्रीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.
११. इमारतीचे दुरुस्तीचे काम विहित कालावधीत पुर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
१२. प्रस्तावासोबत असलेल्या नकाशाप्रमाणे सामाईक भागांचे दुरुस्तीचे काम प्रथम करण्यात यावे.
१३. लोकायुक्त, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार शक्यतो रहिवाश्यांच्या भागातील काम प्रथम करण्यात यावे व नाहरकत प्रमाणपत्रधारकांच्या भागातील काम शेवटी करण्यात यावे.
१४. विषयांकित इमारतीच्या दुरुस्तीचे कामासाठी मंडळातर्फे वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक झाली असल्याने त्यांनी केलेल्या टप्प्यांपर्यंतच्या कामाचा मोबदला अदा करणे तसेच मंडळातर्फे ठेकेदार नियुक्त केला असल्यास त्यांचे हक्कांचे (claims) चे निराकरण करणे व सदर ठेकेदारांने मंडळातर्फे केलेल्या दुरुस्ती कामासाठी केलेल्या खर्चाची अदायगी करण्याची योग्य ती खबरदारी घ्यावी व त्याची पुर्तता झाली आहे याची खात्री झाल्यानंतरच मंडळाचे कार्यकारी अभियंता ना-हरकत पत्राद्वारे सुरु होणा-या दुरुस्ती कामाची द्वितीय संयुक्त पहाणी करतील व काम सुरु करण्यास अनुमती देतील.
१५. इमारतीच्या दुरुस्तीच्या कालावधीत कोणतेही अनधिकृत काम होणार नाही याची दक्षता घ्यावी व तसे आढळल्यास त्याची पुर्ण जबाबदारी वास्तुशास्त्रज्ञ व ना-हरकतपत्र धारकावर राहिल व ते महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ अन्वये कार्यवाहीस पात्र ठरतील ना-हरकतपत्र धारकांनी याची नोंद घ्यावी व तशी स्पष्ट लेखी सुचना कामास प्रारंभ करण्यापूर्वीच ना-हरकतपत्र धारकांनी वास्तुशास्त्रज्ञ यांना द्यावी.
१६. महानगरपालिकेकडे आणिबाणीच्या कालावधीमध्ये घनकचरा उचलण्याबद्दल अनामत ठेव ठेवणे तसेच जादा पाणीपट्टी महानगरपालिकेला भरणे या जबाबदा-या ना-हरकत प्रमाणपत्र धारकांच्या रहातील.

इ.क्र. २३, कफ परेड रोड / ०६, खटाऊ रोड, कनवाल मॅन्शन, मुंबई अविभाग  
(उपकर क्रमांक अ-२२५(१०अ)), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

१७. मुंबई महानगरपालिका कायदयाच्या कलम ३४२ अन्वये आय.ओ.डी.(I.O.D.)मिळविण्याकरीता खालील बाबींची पूर्तता वास्तुशास्त्रज्ञांकडून ना-हरकत प्रमाणपत्र धारकाने करून घ्यावी.
- अ) स्थळदर्शक नकाशा (लोकेशन प्लॅन)  
ब) सिटी सर्व्हे शीट क्रमांकासह इमारतीचा ढोबळ नकाशा,  
क) विस्तृत नकाशा आणि वेगवेगळ्या रंगछटांमध्ये प्रस्तावित दुरुस्ती दर्शविणारे छेददर्शक देखावे व त्याचबरोबर इमारतीचे बांधीव क्षेत्रफळ व त्यांची आकडेमोड.  
ड) मंडळाचे परताव्यासह नाहरकत प्रमाणपत्र,  
इ) इमारताची छायाचित्रे,  
ई) महानगरपालिकेचे सर्व कर थकबाकीसह भरण्यांत यावेत व संबंधित विभागातील सहाय्यक करनिर्धारक व संकलक यांचे उपकरासह कोणतीही थकबाकी प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे,  
उ) संबंधित विभाग अधिकारी/महानगरपालिका यांचेकडून कोणतीही कार्यवाही प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र,  
ऊ) मालमत्ता जर आरक्षणाने बाधीत असेल तर कार्यकारी अभियंता (विकास नकाशा) सं.अभियंता (संपादन) महापालिका यांचे शिरे प्राप्त करून ते जोडणे.  
ए) इमारतीतील सर्व भाडेकरूंचे इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्ती करण्याकरीता लेखी हमीपत्र
१८. सदर इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर इमारत सुस्थितीत येईल याबाबत नोंदणीकृत स्ट्रकचरल इंजिनियरचे प्रमाणपत्र अंदाजपत्रकासोबत सादर करावे.
१९. कार्यकारी अभियंता अ विभाग यांनी सदर इमारतीच्या दुरुस्तीकामासाठी मंडळा तर्फे वास्तुशास्त्रज्ञ / ठेकेदाराची नेमणूक केली असल्याने संबंधित ठेकेदाराने / वास्तुशास्त्रज्ञाने केलेल्या कामाची देय रक्कम म्हणजेच त्यांनी केलेल्या कामाचे देयके पारित केल्याशिवाय व मंडळाचे ठेकेदार / वास्तुशास्त्रज्ञ यांची नियुक्ती रद्द किंवा कार्यमुक्त केल्यानंतरच नाहरकत प्रमाणपत्र धारकाचे प्रत्यक्ष दुरुस्ती काम हाती घेणे बंधकनकारक राहिल. दरम्यानच्या काळात इमारत संरक्षणाबाबतची संपुर्ण खबरदारी व जबाबदारी संबंधित नाहरकत प्रमाणपत्र धारकावर राहिल यांची कृपया नोंद घ्यावी.
२०. सदर इमारतीच्या दुरुस्तीसाठी मंडळातर्फे काम करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेले अंदाजपत्रक जर नाहरकत प्रमाणपत्र कामासाठी वापरणे प्रस्तावित असल्याने सदर बाब मंडळाचे निदर्शनास अवलोकनासाठी व मान्यतेसाठी सादर करण्यासाठी बाब टिप्पणी मंडळाचे आगामी बैठकीत सादर करण्याचे दृष्टीने कार्यवाही करावी.
२१. मुं. इ. दु. व पु.मंडळाद्वारे वि.नि.नि.३३[७] अथवा ३३[९] अंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले नाही, याची खातरजमा कार्यकारी अभियंता / अ विभाग यांनी केली आहे असे गृहीत धरून, हे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
२२. सदर नाहरकत प्रमाणपत्र हे विषयांकीत इमारतीवर विविध टप्प्यात आतापर्यंत झालेल्या सर्वकष दुरुस्ती खर्चाची व ५१% गाळेधारक / भाडेकरू यांची विषयांकित कामास संमती आहे याची कार्यकारी अभियंता / अ विभाग यांनी खातरजमा केली आहे असे गृहीत धरून देण्यात येत आहे.

उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१),  
मुं. इ. दु. व पु.मंडळ, मुंबई-३४.

इ.क्र. २३, कफ परेड रोड / ०६, खटाऊ रोड, कनवाल मॅन्शन, मुंबई अ विभाग  
(उपकर क्रमांक अ-२२५(१०अ)), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

Mumbai Building Repair &  
Reconstruction Board,  
Executive Engineer 'A' Ward,  
Inward No. :-  
Date :-

जा.क्र.परिमंडळ-१/नाहप्र/ 1344 /२०२४.  
उप-मुख्य अभियंता (परिमंडळ-१) यांचे कार्यालय,  
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ,  
ए-६६, दादरकर कंपाऊंड, ताडदेव, मुंबई- ४०० ०३४.

1497  
20/06/2024 दिनांक :- 19/06/2024

प्रति,

- श्री. कमलबीर सिंग जगतार सिंग ( रुम नं. ००, पहिला मजला )- नाहरकत प्रमाणपत्र धारक
  - श्री. राजबीर सिंग जगतार सिंग ( रुम नं.०२, तळ मजला ) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
- इ.क्र. २३, कफ परेड रोड / ०६, खटाऊ रोड, कनवाल मॅन्शन, मुंबई अविभाग ( उपकर क्रमांक अ-२२५(१०अ)),  
यांना माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी.
- प्रत, कार्यकारी अभियंता अविभाग, दु व पु.मंडळ यांस माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी  
(सर्व प्रतींसह). कार्यकारी अभियंता यांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या नकाशामध्ये भाडेकरू / रहिवाश्यांच्या  
यादीनुसार खोली क्र. / दुकान क्र. नमुद करावा.
- विषयांकित " ना-हरकत प्रमाणपत्र " निर्गमित करण्यापूर्वी उपरोक्त इमारतीच्या प्रस्तावित टप्प्याच्या दुरुस्तीसाठी  
यापूर्वी नियुक्ती केलेल्या कंत्राटदारास निविदेच्या संबंधित कलमानुसार कार्यमुक्त केल्याची खातरजमा करावी.  
तसेच ना-हरकत प्रमाणपत्रातील सर्व अटी व सुचनांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी.
- प्रत, सहाय्यक महानगर पालिका आयुक्त अ विभाग, मुंबई महानगर पालिका, मुंबई.
  - प्रत कार्यकारी अभियंता,(शहर-२ ) इमारत प्रस्ताव (दुरुस्ती व पुनर्बांधणी) महानगरपालिका, १/२ दोस्ती विनस,  
वाल्मीकी चौक, वडाला (पू), मुंबई-३७
  - प्रत, सहाय्यक अभियंता [पाणी खाते], अ विभाग महानगरपालिका, मुंबई.
  - प्रत, सहाय्यक लेखाधिकारी ( परिमंडळ-१ ) / मुं.इ. दु. व पु.मंडळ यांना माहितीसाठी रवाना.

८. प्रति,

वास्तुशास्त्रज्ञ  
मेसर्स सन्होत्रा बी. आय.,  
सेक्टर ९, एफ-१/ सी-५,  
नेरुल(पूर्व), नवी मुंबई ४०० ७०६.

C. D. S. E / A-DIV/RR 1346 of 2024  
Office of the Executive Engineer- 'A' Ward,  
25 Transists Camp, Cuffe Parade,  
Colaba, Mumbai - 400 034  
Date :- 19/06/2024

उपमुख्य अभियंता ( परिमंडळ-१ )  
मुं. इ. दु. व पु.मंडळ, मुंबई-३४.

[पृष्ठ क्र.०४/०४]

उपमुख्य अभियंता / परि-१, दुवपु क्र. १३४४ दिनांक १९.०६.२०२४ [ प्रत जोडण्यांत येत आहे ] मधील अटी व शर्तीच्या अधिन राहून  
"ना हरकत प्रमाणपत्र" [ परताव्यासह ] रवाना.

सदर अटी व शर्तीची पूर्तता आठ दिवसांत करण्यांत यावी, अन्यथा सदर ना हरकत प्रमाणपत्र आपोआप रद्दबातल होईल याची कृपया नोंद  
घ्यावी. या कार्यालयाचे पत्र क्र. १२८५ दि. २१.०६.२०२४ चे अवलोकन व्हावे.

न. इ. राव  
कार्यकारी अभियंता 21/06/24

अ विभाग, मुं.इ.दु. व पु. मंडळ, मुंबई.